

पोलीस बातमी पत्र

• संपादक : दिपक मोरेश्वर नाईक

बातमी पत्र
POLICE BATMI PATRA

3 → आघाडीचे तीनतेरा, भाजपमध्ये अख्याता!

ड्रेसनुसार स्टाइल करा फुटवेअर

← 4

www.policebatmipatra.in

[policebatmipatra](https://policebatmipatra.com)

[police batmi patra](https://policebatmipatra.com/policebatmipatra)

[policebatmipatra](https://policebatmipatra.com/)

policebatmipatra@gmail.com

दिल्लीत भाजपाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन; नरेंद्र मोदीही अधिवेशनाला राहणार उपस्थित



३ वाजात सुरु होणार आहे. या अधिवेशनात तिर मुहूर्तावर चवेसोबतच मोदी सरकारच्या कायदेकाळीत कामगिरीवरही चाची होण्याची शक्यता आहे. हे राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवस चालणार आहे. दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु होत आहे. सूत्रांचे घण्यणे आहे की, राष्ट्रीय वैटकीत दोन प्रस्ताव मांडले जाऊ शकतात. पाहिला राम मंदिर आणि दुसरा प्रस्ताव प्रस्ताव भारत : मोर्टीची मॉर्टीवर असणार आहे. पंतप्रधान नेट्रो मोदी यांनी आपल्या अनेक सभापत्ये या मंटीटा उल्लेख केल आहे. दुसरीकडे अयोध्येत राम मंदिराचे औपचारिक उद्घाटन झाले आहे. जानेवारी महिन्यात एका बव्य कायद्रक्रमात अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात प्रथम रामलक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु होण्याच्या राष्ट्रीय स्तरावरील पदविकारारी आणि प्रवर्गाची महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती मैदानावाच असलेल्या भारत मंडपमध्ये जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचारांश होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे, तर भाजपासाठी ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे.

■ नवी दिल्ली, प्रतिनिधी
देशात आतासु आगामी लोकसभा निवडणुकीची थांमधूम सुरु झाली आहे. फेल्हीवारीच्या अखेरीस निवासाची भाजपाचे निवडणुकीत आयोग निवासाची सुरुवातीच्या आठठार्डीत आचार सहित लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर भूमीवर सत्ताखारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तवारी सुरु केली आहे. यादरम्यान भाजपाचे दोन दिवसीय अधिवेशन नरेंद्र मोदीही या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून पक्षांचे नेते आणि कायद्यांना सवोंधित करणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी भाजपाच्या

नेत्यांना आणि कायद्यांना लोकसभा निवडणुकीत विजयाचा मंत्रांतील ठेवले आहे. तसेच, या अधिवेशनात दोन प्रस्तावावर मांडले जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केल आहे. लोकसभा निवडणुकी-२०२४ मध्ये भाजपाने ३७० जाग जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन शिवारापासून सुरु होणार असून रविवारपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात प्रायोगिक लोकसभा विचारांश होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी

विचारांशावरही अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचा मंत्रांतील ठेवले आहे.

गंगाखेड प्रतिनिधी
या युगामध्ये भारतीय लोक आपली संस्कृती विसरत आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती वैटकीत जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचास प्रवास दाखविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु होण्याच्या ठेवावारील विविध जिल्हांतील मौज उपनयन संस्कार समूहीक येत आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती वैटकीत जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचास प्रवास दाखविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

गंगाखेड प्रतिनिधी

परंपरेनुसार गंगाखेड येथे वैटकीत जातीने आपली संस्कृती विसरत आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती वैटकीत जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचास प्रवास दाखविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

गंगाखेड प्रतिनिधी

परंपरेनुसार गंगाखेड येथे वैटकीत जातीने आपली संस्कृती विसरत आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती वैटकीत जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचास प्रवास दाखविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

गंगाखेड प्रतिनिधी

परंपरेनुसार गंगाखेड येथे वैटकीत जातीने आपली संस्कृती विसरत आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती वैटकीत जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचास प्रवास दाखविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

गंगाखेड प्रतिनिधी

परंपरेनुसार गंगाखेड येथे वैटकीत जातीने आपली संस्कृती विसरत आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती वैटकीत जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचास प्रवास दाखविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

गंगाखेड प्रतिनिधी

परंपरेनुसार गंगाखेड येथे वैटकीत जातीने आपली संस्कृती विसरत आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती वैटकीत जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचास प्रवास दाखविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

गंगाखेड प्रतिनिधी

परंपरेनुसार गंगाखेड येथे वैटकीत जातीने आपली संस्कृती विसरत आहे. तसेच, नरेंद्र मोदीप्रती वैटकीत जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदेशन अयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षाचा विचास प्रवास दाखविण्याच्या प्रयत्न करण्यात आला. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रायोगिक तांडवार आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ठेवले आहे.

भाजपाचे हे

संपादकीय...

आघाडीचे तीनतेरा, भाजपमध्ये अस्वस्थता!



संपादक दिपक मोरेश्वर नाईक

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रतील सध्याची परिस्थिती ही अत्यंत शोचनीय झाली आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व भाजपने जवळ जवळ संघवते आहे, तर भाजपमध्येही आयाराम-गयाराम यांच्या उपस्थितीमुळे निष्ठावंतांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठविले असले तरी त्यामागे २०१९ चे राजकारण हे महत्त्वाचे आहे. भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असून काही नेते बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत असल्याचे बोलले जाते. भाजपचे गोपीनाथ मुंडे कन्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे अनेक वर्षे प्रवक्ते राहिलेले माधव भांडारी व इतर काही सदस्यही आज उघडपणे भाजपविरोधात बोलू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवडून आलेले तीन जण हे मूळचे कांग्रेसचेच आहेत. फक्त मुलामा विरोधी पक्षाचा आहे. रा. स्व. संघाचे पुण्यात असंख्य एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. विशेष घटणजे अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल हे तसे पाहू गेल्यास अन्य पक्षातून आले असले तरी ते खेरे कांग्रेसवासीच आहेत आणि रा. स्व. संघाचे डॉ. अजित गोपचडे, मेधा कुलकर्णी यांच्या नंबरही एक

वेगळ्या घटनेनून झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील ४८ जागांबाबत जो सर्वें आलेला आहे त्यामुळे घावस्तु हे सर्वं केले असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. निष्ठावंतांना डावलून काल अलेल्यांना राज्यसभेवर पाठवणे म्हणजे हा भाजप कार्यकर्त्यांचा अवमान आहे. ज्यांनी कालपर्यंत भाजपविरोधात भूमिका घेतली तो आज भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे निष्ठावंतमध्ये प्रचंड चुळ्युबुळ सुरू आहे. दक्षिण मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रबळ उमेदवार हवा होता म्हणून मिलिंद देवरा याचे नाव मोरुया उद्योगपतीक डून पुढे आले. शिवसेनेचा झेंडा हातात घेत असताना त्यांची उमेदवारी एकनाथ शिंदेनी जाहीर केली. अशोक चवाणाहे तीनवेळा माजी मुख्यमंत्री राहिलेले, कालपर्यंत ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांची तरी उचलणारे नेते म्हणून गणले जात होते, मात्र ते आज भाजपचा झेंडा हातात घेऊन राज्यसभेला सापारे जात आहेत. कौंगसने निष्ठावंत असे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली त्याचे कारणही अशाच पद्धतीचे आहे. विधान पारिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे कौंगसंश्ली अत्यंत संतप्त होते. याचर चौकशी कमिटीही नियुक्त झाली आणि बाई जगताप याच्याएवजी

मुंबई कग्नीस अध्यक्षा
करण्यात आली. मेधा
मुठीत धरून तिकीट
विधानसभा मतदारस-
भाजपे येष्ठ नेते चं
दिल्ल्यासून ब्राह्मण स-
परिणामी, कसबा या पि
पराभव पत्करावा लागू
मतदारसंघातील ब्राह्मण
नाहीत. कोथरुड हा पि
होता, तर कसबा म्हणू
जनसंघ भाजपे कर्धा
नव्हता; परंतु केवळ मे
उमेदवारी न दिल्याने ति
दाखवण्यात आल हे
मेधा कुलकर्णी यांनाम
विशेष म्हणजे पुणे लो
आता दोन महिन्यावर
नये म्हणूनच मेधा कु
अजित गौपचडे यांचां
स्वयंसेवक असल्याव

यादीत आले. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर मुंबईमध्ये एकनाथशिंदे गटाचे फारसे वर्चस्व असल्याचे दिसून आले नाही आणि महणूनच मिलिंद देवरासारखा कांग्रेसचा एक मोठा चेहरा एका उद्योगपतीच्या मदतीने शिवसेनेत आला आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. मिलिंद देवरा यापूर्वी दक्षिण मुंबईतून दोन वेळा विजयी झाले होते, तर विशेष म्हणजे ते सोनिया गांधी, राहुल गांधी याचे निकटवर्तीय म्हणून गणले जात होते. आशचयार्चा बाब म्हणजे निवडणूक निधीसाठी काँग्रेसला सर्वात जास्त निधी मिळवून देणारे मिलिंद देवरा हे होते. विशेष म्हणजे ते कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी, खजिनदार म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले. उद्योगपती शिवाय मुस्लीम, गुजराती, मारवाडी अशा समाजामध्ये त्यांचा चेहरा होता. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचे तर आशचर्य वाटते. त्यांची राज्यसभेची मुदत साडेचार वर्षे शिल्लक असताना त्यांनी ही राज्यसभेची उमेदवारी घेतली याबद्दल आशचर्य व्यक्त केले जात आहे. पक्षांतर कायद्यांतर्गत आपले पद जाऊनये या अमुर्षागमे त्यांनी हे राज्यसभेचे खासदारपद घेतल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात सध्या कोण कुणाकडे आहे याचा पत्ताच नाही. काँग्रेसचे १५ आमदार लवकरकच भाजपमध्ये प्रवेश करणारा असल्याची चर्चा आहे.



शासनव्यवस्था हे छपती शिवाजी महाराजांचे अंतिम ध्येय होते. स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा त्यांनी आदर-सन्मान केला. धर्मग्रथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं आपल्या शत्रूंची जरी असली तरी त्यांचा आदर करावा, असा त्यांचा दंडक होता. तो नियम मोडणारांन त्यांनी कठोर शिक्षा केली. असहाय्य महिलेवर अन्याय करणाऱ्या रांझे गावच्या बाबाजी गुजरलाही त्यांनी कठोर शिक्षा केली. बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई, उंबरखिंडीत त्यांच्याविरुद्ध लढणाऱ्या रायबांधीण प्रबलगडाचा किल्लेदार किसरीसिंहाचा कुटुंबकविला या विरोधक महिलांना बहिणीप्रमाणे वागविले. आपल्या

शत्रूंची आई, बहीण, मुलगी, पती किंवा सामान्य स्त्री असली तरी त्यांचा आदर, सन्मान आणि संरक्षण केले पाहिजे, हा त्यांचा शिरस्ता होता. याबाबत समकालीन मोगल इतिहासकार खाफीखानाने म्हटले आहे, ह्याद्या आपण ज्याप्रमाणे आपल्या आईंशी किंवा बहिणीशी बोलतो तसेच शिवाजी महाराज स्थियांशी बोलत असत. इतके ते नीतिमान होते. ह्यापरमुलुखातील पोर बायका न धरावी हा त्यांचा आदेश होता. स्वराज्याप्रमाणे परराज्यातील सर्वसामान्य स्थियांचे संरक्षण आणि आदर केला पाहिजे, ही त्यांची शिस्त होती. हे महत्त्वाचे मानवी मूल्य आहे. त्याचे पालन शिवरायांनी केले. लढाया-संघर्षाच्या काव्यात सर्वात जास्त अन्याचार मुले आणि स्थियांवर होतात. आजदेखील विरोधकांना नामोहरम करण्यासाठी स्थियांना अपमानित केले जाते, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. अशा पाश्वंभूमीवर विरोधकांच्या महिलांचादेखील आदर-सन्मान आणि संरक्षण झाले पाहिजे हा प्रगल्भ विचार शिवरायांचा होता. मध्ययुगीन काळात जगभर गुलामिगिरीची अमानुष प्रथा होती. स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री व्हायची. या प्रथेला राजांनी कडाडून विरोध केला. दक्षिण दिग्बिजयाप्रसंगी शिवाजी महाराज तमिळनाडूतील तिरमलवाढी येथे असताना डच व्यापारी करार करण्यासाठी त्यांच्याकडे आले. त्याप्रसंगी शिवाजीराजे डच व्यापाच्यांना म्हणाले, यापूर्वी येथे तुम्हाला स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची अनिर्बंध परवानगी होती, परंतु माज्या राज्यात तुम्हाला ती परवानगी आत्ता मिळणार नाही. तसेच करण्याचा प्रयत्न कराल तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झाले पाहिजे, असा करार शिवाजीराजांनी केला. ज्या काव्यात डच, फ्रेंच, इंग्रज, पोतुर्गेज, मोगल राजरोसपणे असहाय्य स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री करून जगभर व्यापार करत असत; त्या काव्यात शिवाजीराजांच्या राज्यात या अमानुष प्रथेला प्रतिबंध होता. ते मानवी मूल्ये

जोपासणारे होते. त्यामुळेच त्यांनी गुलामगिरीच्या प्रथेला कडाडून विरोध केला. पोतुर्गांज डेल्लनला १६७० मध्ये कळवितो, शिवाजीराजे आणि त्यांची प्रजा मूर्तिपूजक आहे परंतु मूर्तिपूजा न करणारानांदेखील ते आपल्या राज्यात आनंदाने नांदू देतात. शिवाजीराजांना आपल्या धार्मिक परंपरांचा अभिमान होता; परंतु परधार्मियांचा त्यांनी छळ केला नाही. ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळायला हवा ही त्यांची भूमिका होती. परंतु धार्मिक मुद्द्यावर ध्वनीकरण करणाऱ्या, विग्र मुस्लिमांवर जिझिया कर लादणाऱ्या औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहून त्याला मानवी मूल्यांचे महत्त्व सांगितले. अफजलखानाला ठार मारल्यानंतर त्याच्या मुलाला पोटाशी धरून अभय दिले. असे समकालीन कृष्णांजी अनंत सभासद सांगतात. सुरत मोहिमेप्रसंगी शिवारायांनी एम्ब्रासच्या मठाला हातदेखील लावला नाही. त्याचे त्यांनी रक्षण केले. आपल्या आणि परराज्यातील धार्मिक श्रद्धास्थानांवर त्यांनी हल्ला केला नाही. त्यांनी धार्मिक मूल्ये जोपासली. परंतु चुकीचा अनुनय त्यांनी केला नाही. मानवी मूल्यांमध्ये सर्वांत महत्त्वाची मूल्ये असतात ती श्रमकरी, कष्टकरी शेतकरी वगार्ची. त्यांच्या श्रमाला मोल मिळाले पाहिजे, त्यांच्या घामाला दाम मिळाल पाहिजे, ही शिवाजीराजांची भूमिका होती. त्यामुळेच ते १९ मे १६७३ रोजीच्या पत्रात म्हणतात, शेतकऱ्यांना काढीचाही त्रास देऊ नका. त्यांच्याकडून विनामोबदला गवत, लाकूडफाटे, भाजीपाला घेऊ नका. शेतकऱ्यांच्या गवताच्या काढीचादेखील अभिलाषा बाळगू नका, अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सर्वसामान्य मजूर-शेतकऱ्यांचे शोषण करू नये. त्यांची लूट करू नये, हा त्यांचा नियम होता. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. राज्यकर्ता हा जनतेचा सेवक असतो. तो जनतेचा मालक नसतो, ही त्यांची भूमिका होती. ही त्यांची प्रगल्भ विचारधारा होती. २३ ऑक्टोबर १६६२ रोजी सर्जरीव जेधे यांना पाठवलेल्या पत्रात शिवाजीराजे म्हणतात, संकटसमयी रयतेला मदत करणे हे खरे पुण्य आहे. त्यांना वाच्यावर सोडणे हे पाप आहे. ५ सप्टेंबर १६७६ रोजी आपल्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, गावोगावी जाऊन ज्या शेतकऱ्यांना बैलजोडीची गरज आहे त्यांना बैलजोडी द्या.

उदरनिवार्हासाठी खंडी-दोन खंडी धान्य द्या. तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल, वसुलीसाठी तगादा न लावता वसूल करा. वाढीदिडीने वसूल करू नका. मुहलच तेवढी घ्या. आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी महाराजांनी घेतली. त्यांनी शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले. श्रमकच्यांसाठी आपला खजिना रिता केला. गरिबातल्या गरीब व्यक्तीला आनंदाने जागता आले पाहिजे, अशी व्यवस्था शिवारायांनी निर्माण केली. पर्यावरणाचे रक्षण करणे हे संवेदनशील मनोवृत्तीचे लक्षण आहे. शिवाजीराजांनी सांगितले होते, की आंबा, फणस ही लाकडे आरमारासाठी अत्यंत उपयुक्त आहेत; परंतु ती एक-दोन सालात निर्माण होत नाहीत. रथतेने त्यांना लेकरप्रमाणे जपलेले असते. ती तोडणे म्हणजे प्रजापीडन आहे. त्यामुळे ती तोडू नयेत. कामातून गेलेले झाड त्याचा शेतकच्यांना भोबदला देऊन विकत घ्यावे. बलजबरी करू नये. याप्रसंगी शिवाजीराजे म्हणतात, बलात्कार सर्वथा न करावा याचा अर्थ पर्यावरणावर अर्थात झाडांवर, पशू-पक्ष्यांवर, कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार करू नये. धारातीर्थी पडलेल्या तानाजी मालुसरेंच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले व रायबाला पारगडाचे किल्लेदार केल. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शिवाजी काशिदांच्या घरी जाऊन कुटुंबियांना आधार दिला. नेसरीच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या प्रतापराव गुजरांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीचे राजपुत्र राजाराम महाराजांबोरबर लग्न लावून दिले व दुःखी कुटुंबाला आधार दिला. आजारी कान्होजी जेधेंना ॲसधेपचार घेऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. शिवाजीराजे संवेदनशील, प्रेमळ आणि मानवतावादी होते. त्यांनी आपल्या राज्यात खासगी आणि सार्वजनिक जीवनात कधीही भेदभाव केला नाही. ते समतावादी होते. मानवी मूल्यांसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे राज्य केवळ सत्ता, संपत्ती निर्माण करणे यासाठी नव्हते तर त्याला एक वैचारिक आणि तात्त्विक अधिष्ठान होते. महान तत्त्ववेत्ता प्लेटो म्हणतो, की राज्यकर्ता हा तत्त्ववेत्ता असावा. तत्त्ववेत्ता राज्यकर्ता होऊ शकत नाही आणि राज्यकर्ता तत्त्ववेत्ता असू शकत नाही; परंतु शिवाजी महाराज हे मानवी मूल्ये जोपासणारे प्रगल्भ विचारांचे तत्त्ववेत्ता राजे होते.

देवा तूचि गणेशु, सकल मति प्रकाशु....



श्री गणेश ही एक संकल्पना आहे. श्री गणेश ही एक स्वयंभू देवता आहे; परंतु प्रत्येकाला तिच्याशी संपर्क साधता यावा, प्रार्थना करता यावी यासाठी पंचमहाभूतांच्या साहाय्याने जी मृत्ती पार्श्विं रूपात साकार होते ती गणपती मळणन पसिद्ध आहे.

श्री गणेश ही एक संकल्पना आहे. श्री गणेश ही एक स्वयंभू देवता आहे; परंतु प्रत्येकाला तिच्याशी संपर्क साधता यावा, प्रार्थना करता यावी यासाठी पंचमहाभूतांच्या आकारात असो, श्री या शळ्डेमुळे फलदार गणेशोत्पव मोटद्या जातो. दरवर्षी भाद्रप

साह्याने जी मूर्ती पार्थिव रूपात साकार होते, ती गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. संत ज्ञाने श्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरवात श्री गणे शवंदनाने केलेली आहे, ॐ नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तृथि गणे शु सकल मति प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारिजो जी

गणेशोत्सवात पार्थिव गणेशाची पूजा केला जाते. घरोघरी गणपतीची पार्थिव मूर्ती आणली जाते आणि गणेशाची उपासना केली जाते त्यावेळी जो विषय समाजात चर्चेत असते त्या विषयाला धरूनही श्रीगणेशांच्या मूर्ती केलेल्या आढळतात.

समाजधारणा व्हावी, समाजात काही चांगले विचार रुजवावे, या वृष्टीने घरोघरी होणाऱ्या उत्सवाला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले. घरात प्राणप्रतिष्ठा केलेली वा सार्वजनिक मंडळातील बसविलेली श्री गणेशांची मूर्ती कितीही चांगली, सुंदर, भव्य बनविलेली असरला तरी अनंतचरुदीशीच्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करावेच लागते, असा हा पार्थिव गणेश जे पार्थिव गणेशाची पूजा करतात आणि

ज्या व्यक्ती व
जो समाज पौराणिक
पातळीवर जगतो,
त्यांच्यासाठी मंदिरात
श्री गणेशाच्या मूर्ती
स्थापन के ले ल्या
अस्ताता. श्री
गणेशाच्या एका
बाजूला ऋद्धि, एका
बाजूला सिद्धि अशा
स्त्री शक्तीसुद्धा
आकारात आलेल्या
दिसतात, तेहा स्वयंभू
असो किंवा मानवी
गणेशांचे पूजन व प्रार्थना
असतात. महाराष्ट्रात
उत्साहात साजरा केला
द महिन्यात येणाऱ्या या

पसाच्याची योजना करणे, त्याची वाढ करणे व हा पसारा चालविण्यासाठी घ्याव्या लागणाच्या निर्णयासाठी विवेकबुद्धी देणे या सर्वांसाठी श्री गणेश देवता आवश्यक असते. भौतिक किंवा शारीरिक पातळीवर संपकार्साठी प्रथम लिंगस्वरूपात व नंतर मानवी स्वरूपात स्वीकारलेली असते. स्वयंभू मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. यांचा उत्सव माघ महिन्यात साजरा केला जाते. अष्टविनायक माहात्म्य महाराष्ट्रातील अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या मूर्ती मनुष्याने तयार केलेल्या नाहीत, तर तेथे स्वयंभू पाषाण आहेत, आणि ज्यातून प्रसारित होणारे शक्तिरंग जाणवू शकतात, त्यांच्याशी संभाषण होऊ शकते आणि मनोवांछित कामना पूर्ण करण्यासाठी त्यांची मदत घेता येते, असा अनेकांचा अनुभव आहे. अष्टविनायकाबाबत बरेच मतप्रवाह आढळून येतात. प्रचलित अष्टविनायक जसेच्या तसे असतीलच असे नाही. प्रणम्य शिरसा देवम या स्तोत्रात गणपतीची बारा नावे आहेत. त्यापैकी काही नावे अष्टविनायकांमध्ये दिसतात. अष्टविनायकांची सर्व मंदिरे या गणेश कथांमध्ये येतात असे नाही. परंतु एक निश्चित की, या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले, उपासना केली तर कष्ट दूर होतात ही भाविकांची श्रद्धा असते व तसा अनेकांचा अनुभव असतो. अष्टविनायकदर्शन घेणे, संकल्प करून एखादी गोष्ट ठरविलेल्या कालावधीसाठी नियमाने करणे म्हणजे व्रत. उदा. २१ चतुर्थ्या करणे, एखादा गणेशमंत्र रोज विशिष्ट वेळ्या म्हणणे वौरंगुमुळे दुष्कर्माच्या फळातून मुक्ती मिळते, अशी भाविकांची भावना असते. श्री गणपती ही कलियुगातील महत्वाची देवत म्हणजेच आपल कर्म, प्रत्येक घ कमार्नुसार च असते. तेव्हा याणुसकी जपून ते चार लोकां दानधर्म, तपस्य अष्टविनायकांच मदत होईल. असे मुख्य स्थाने. गणेश श्री गणेश ही एक प्रत्येकाला तिच्या प्रार्थना करता या साहाने जी मूर्ती ती गणपती म्हण श्री गणपती ही ही दैवी संकल्प एक सुपारीसारखी पाषाण हाच पार्थिवाची सुरु आणि इतर दगड प्रकारची संपदने श्री गणपतीचे स्वयंभू गणपती स्वयंभू गणपती ठरतो. या स्वविसर्जन होत न खेडकुळी येथे स्वयंभू गणपती येथील मंदिरात गणपतीच्या मर्ती सारख्याच शक्ति असे. आमच्या चतुर्थीला गणप

इंसनुसार स्टाईल करा फुटवेअर

लग्न असो वा पार्टीला
जायचे असेल त्यावेळी
महिला हृतके लूकसाठी
विशेष तयारी करतात. मग
यात कपड्यांवर मँचींग
नेलपेटपासून ते कोणती
फुटवेअर घालायची अशा
संगळ्याच गोष्टीचा विचार
करण्यात येतो, पण अनेक
जणींचा ड्रेसनुसार
फुटवेअर निवडताना
गोंधळ उडतो. आज आपण
याच संदर्भातील काही
टिप्स पाहणार आहोत.

लेडीज सँडल

जर तुम्ही कृत किंवा जी-न्ससोबत काही ट्रैडी टाप घालायला निवडत असाल, तर यासोबत सँडल घालू शकता. कारण, साधारणपणे प्रत्येक भारतीय पोशाखावर सँडल सूट होतो. सँडलमध्ये अनेक प्रकार मार्केटमध्ये मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आऊटफिटवर मॅच होणारे सँडल खरेदी करू शकता.

गुजराती सँडल

जर तुम्हाला सूट घालायची सवय असेल, तर तुम्ही गुजराती सँडल घालू शकता. गुजराती सँडल क्लासी लूकसाठी बेस्ट ऑफ़शन आहे. गुजराती सँडलची फॅशन जरी जुनी असली तरी गेल्या काही वर्षात ही फॅशन पुढा मार्केटमध्ये आली आहे. जी आता ट्रैडिंगवर आहे.




पेन्सिल हिल

जर तुमची उंची लहान असेल, तर ड्रैडिंगवर ड्रेसवर पेन्सिल हिल घालू शकता. पेन्सिल हिलमुळे तुमची उंची तर वाढेलच शिवाय तुम्हाला रिच लूकही मिळेल. उंच टाचांच्या सँडलमुळे तुमचा लूक अधिक आकर्षक होतो. त्यामुळे तुम्ही जर सूट, लेहेगा किंवा साडी नेसत असाल तर पेन्सिल हिल अवश्य ट्राय करा.

शाईन असणारी सँडल

तुम्ही शॉर्ट ड्रेस घालणार असाल, तर शाईन असणारी सँडल घालू शकता. याशिवाय या सँडल तुम्ही साध्या आऊटफिटवरसुद्धा घालू शकता.



आयुष्यात यशस्वी होण्यासाठी... मुलांना लावा या सवयी

■ व्यक्तिमत्वाकडे लक्ष देणे आवश्यक

सर्व पालकांनी मुलांना लहानपणायाप्रमाणे चाचण्या सवयी लावणी हे महत्वाचे असत. लहान मुलांच्या व्यक्तिमत्वाकडे कायम लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांना आपण जे शिकवतो ते चिक्काचा मुले प्रयोग करत असतात. पालक कसे व्यवस्था आणि कसे बोलतात? हेसुद्धा महत्वाचे आहे.

■ वेळेचे महत्त्व

लहान मुलांना वेळेचे आणि कामाचे नियोजन शिकवणे गरजेचे आहे. यामुळे त्यांनी कौणतेनी काम करताना वेळेवर धावपल होणार नाही.

■ सकारात्मक विचार

मुले काय बोलत आहेत, त्यांचा विचार कोणाऱ्या दिशेने सुरु आहे, हे तुम्हाला कॅचू शकेल. जर ती चुकीच्या दिशेने जात असतील, तर तुम्ही त्याचे विचार दुरुस्त शकता. तुम्ही कायम त्यांना सकारात्मक वागण्याकृदिली, तर तेदेखील सकारात्मक वागणे शिकू शकतील.

■ आत्मनिर्भर बनायला शिकवा

मुलांना जर सतत तुमची सवय लागती, तर मोठपणी ते त्यांचासाठी खूप कठीय होऊ शकते. त्यामुळे त्यांना स्वतंत्री कामे स्वतः करायला शिकवून आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे.

सुखावायासापूर्व मुलांना काही गोष्टी समजावणे, शिकवणे गरजेचे आहे. भविष्यात त्यांचा मोठा

फायदा होतो. मुलांना स्वतःचे कपडे थुणे व इस्ती करणे, स्वतंत्री खोली आणि स्वतःच्या गोष्टी स्वच्छ व नीट ठेणे, घरातील साहित्य आणणे या गोष्टी शिकवाव्यात.

■ जबाबदार घायला शिकवा

लहान मुले निष्याप असतात. त्यांना जबाबदारी कशी पार पादायची हे समजत नाही. अशा वेळी पालकांनीच्या लहान-सहान जबाबदार्या देऊन त्यांना शहाणे करायची गरजे. असते. पालकांनी मुलांनी साफ-सफाई करणे, झाडांना पायी घालणे, जंवण करण्यास मदत करणे. या अशा छोट्यांची त्यांना शिकवायला पाहिजेत.

■ सामाजिक कौशलचे

गोष्टी शेअर करणे, ऐकणे हे आणखी एक सामाजिक कौशलचे आहे. लोकांच्या भावाका आणि विचार व्यवाहारावर कौशल घालू शकते. थळंगे यांच्या नुकसान करू शकतात. मात्र हे पदार्थ मुलांचे नुकसान करू शकतात. अशा, अरबट-चर्बट पदार्थामुळे मुलांच्या प्रतिकारशक्तीवर तसेच, त्याच्या भेटूवर परिणाम होतो.

■ मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे

मुलांच्या आरोग्यासाठी योग्य आणि पोषक आहार देणे आवश्यक आहे. पालक या गोष्टीकडे कृत्याने लक्ष देतात, पण लहान मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी त्यांना अनेकदा बाहेरचे तल्लेल, मसालेदार परावर्त, सॉफ्ट फ्रिंग्स देता जातात. मात्र हे पदार्थ मुलांचे नुकसान करू शकतात. मात्र हे पदार्थ मुलांचे नुकसान करू शकतात. अशा, अरबट-चर्बट पदार्थामुळे मुलांच्या प्रतिकारशक्तीवर तसेच, त्याच्या भेटूवर परिणाम होतो.

■ आत्मनिर्भर बनायला शिकवा

मुलांना जर सतत तुमची सवय लागती, तर मोठपणी ते त्यांचासाठी खूप कठीय होऊ शकते. त्यामुळे त्यांना स्वतंत्री कामे स्वतः करायला शिकवून आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे.

सुखावायासापूर्व मुलांना काही गोष्टी समजावणे, शिकवणे गरजेचे आहे. भविष्यात त्यांचा मोठा



ब्रेस्टफिडींग करणाऱ्या महिलांसाठी हेल्दी डाएट

आईचे दूध बालासाठी नैसर्जिक पूर्णांग असून स्तनपान हा बालाचा हव्क आहे. यामुळे जम्माला आल्यावर बालाला सर्वात आधी आहेच दूध पाजले जाते, पण बन्याच महिलांना पुरेसे दूध येत नसल्याने बालाला अर्धपोटी राहावे लागते. यामुळे बाल भुक्ने चिडचिडे होते, परंतु बालाच्या आईने जर आहारात काही पदार्थाचा समावेश केला, तर त्यांची या समस्येतून सूटका होऊ शकते आणि बालाला पुरेसे दूध मिळू शकते.

मुगाडाल पचायला हलकी आणि पीठीक असते. यामुळे प्रसूती झालेल्या महिलेला आवर्जन डाळ खाण्यास देतात.

■ बदाम

बदाममध्ये ओमेगा-३ फॅटी ऑसेड असते.

त्यामुळे दूध वाढते. यामुळे डिलीक्सीनंतर दूधात बदाम टाकून ते उकळून पिल्यास दूध वाढते.

■ खेजूर

खेजूर खाल्यानेही दूध वाढते. खेजूरमध्ये प्रोलक्टीन हार्मोन असते. यामुळे ब्रेस्ट मिल्क वाढण्यासाठी ८-१० खेजूर रात्रभर दोन कप पायायात भिजवून ठेवाव्यात. सकाळी त्यातील बी काढून उरलेला गर एक ग्लास कोमट दुधात टाकून पिल्यास दुधाची समर्या दूध होते.

■ डाळी

डाळीमध्ये भरपूर प्रोटीन्स आणि फायबर तसेच आयर्न मुबलक प्रमाणात असते. त्यातील हिरवी

■ ओवा

अपचन झाल्यावर किंवा पोटात गेंग

झाल्यावर ओव्याचे सेवन केले जाते, पण दूध यावे यासाठीही ओवा खाल्यास पायदा होता. यासाठी दोन चमचा ओवा रात्रभर एक कप पायायात भिजवा तोरावा. सकाळी तेपणी

■ जिरे

ओव्यामागेच जिन्याचे सेवन केल्यासही

दुधाचे प्रमाण वाढते. जिरे, गूळ आणि आले

एकत्र शिंजतून घावे. त्यामुळे दूध वाढते. ओवा आणि जिन्यामागेच बट्टीशेपही दूध वाढीसाठी उतम पदार्थ आहे. बट्टीशेपमुळे दूध वाढण्यास मदत होते.

आईच्या दुधाचा बालाला फायदा बालाला संपूर्ण आहार भिक्तो. बालामध्ये रीग्रेटिकारशक्ती निर्माण होते. जबड्याच्या विकासास मदत होते. सहज पचन होते. शारीरिक व बौद्धिक विकास होते.

जिरे खाण्याचे फायदे

भाज्यामध्ये वापरले जाणारे जिरे एक मसाला आहे, पण जिरे केवळ चवीसाठीच नाही, तर शरीरासाठी फायदेशीरदेखील आहे.

अनेक जण जियाचे नियमितपणे कोणत्या ना कोणत्या रूपात सेवन करतात.

जियाच्या सेवनाने बद्दकोष्ठेपासून आराम भिक्तो.

जियाचा वापर औषधी वनस्पती म्हणून केला जातो. जियाच्या सेवनाने

अपचनापासून आराम भिक्तो.

जियामध्ये असलेले गुणधर्म निद्रानाशेची समस्य